

Ref: MTEL/2019-20/027

August 16, 2019

| | |
|--|--|
| The Manager (CRD) The BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400001 Scrip Code : 534312 | The Manager – Listing Department National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East) Mumbai - 400 051 Symbol: MTEDUCARE |
|--|--|

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Publication of Unaudited Financials of Q1 FY20

Further to our letter on Outcome of Board Meeting dated August 14, 2019, please find attached newspaper Publication of Unaudited Financials for the first quarter of FY 2019-20 ended on June 30, 2019 approved in Board Meeting held on August 14, 2019 published on August 16, 2019 in Business Standards [English Newspaper] and Global Times (Mumbai Edition) [Marathi Newspaper].

This is for your information and record please.

Thanking you,

Yours faithfully,

For MT Educare Limited


For Mandar Chavan
Company Secretary



MT EDUCARE LTD
CIN : L80903MH2006PLC163888

Regd. Office: 220, 2nd Floor, "FLYING COLORS", Pandit Din Dayal Upadhyay Marg, L.B.S. Cross Road, Mulund (West), Mumbai - 400 080
Website: www.mteducare.com | Tel: 022 25937700/800/900 | Fax: 022 25937799

Statement of Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2019

(Rs. in Lakhs, except EPS data)

| Sr. No | Particulars | Standalone | | Consolidated | |
|------------------|---|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|
| | | Quarter Ended June 30, 2019 | Quarter Ended June 30, 2018 | Quarter Ended June 30, 2019 | Quarter Ended June 30, 2018 |
| Unaudited | | | | | |
| 1 | Total income from operations | 5,003.04 | 5,336.64 | 7,078.49 | 7,418.54 |
| 2 | Net profit before tax | (39.46) | (766.10) | 533.74 | 25.69 |
| 3 | Net profit after tax | (25.31) | (462.57) | 400.54 | 86.84 |
| 4 | Other comprehensive income | 3.82 | 1.67 | 5.44 | 1.74 |
| 5 | Total comprehensive income for the period (after tax) | (21.49) | (460.90) | 405.98 | 88.58 |
| 6 | Paid up equity share capital (Face Value Rs. 10 per share) | 7,222.81 | 7,178.50 | 7,222.81 | 7,178.50 |
| 7 | Earnings per share (Face Value of Rs. 10 each) | | | | |
| | Basic | (0.04) | (0.64) | 0.55 | 0.12 |
| | Diluted | (0.04) | (0.64) | 0.55 | 0.12 |

Note:

- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 30 June 2019 filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter is available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website (www.mteducare.com).
- These results have been prepared in accordance with the INDAS notified under Companies Indian Accounting Standards Rules, 2015.
- The Standalone and Consolidated Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 14, 2019.
- With effect from April 1, 2019, the company has adopted INDAS 116, 'leases' using modified retrospective approach. On April 1, 2019, the company has recognised lease liability measured at the present value of the remaining lease payments and Right of use asset (ROU) at its carrying amount, discounted using the lessee's incremental borrowing rate as at April 1, 2019.

For MT Educare Limited

sd/-

Mahesh R. Shetty
Whole-Time Director
DIN:01526975

Place : Mumbai
Date : August 14, 2019

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी भूखंड ; सभागृहाच्या अंतिम मंजूरीसाठी तातडीची सभा

मुंबई - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी उभारण्यासाठी आणखीन ३६२.०४ चौरस मीटर जागा 'केरलिया महिला समाज' कडून उपलब्ध झाली आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला बुधवारी पालिका सभागृहात एकमताने आणि विनाचर्चा मंजूरी देण्यात आली आहे. या स्मारकासाठी यापूर्वी ११,५५१.०१ चौ.मी. जागा राष्ट्रीय स्मारक समितीच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. आता आणखीन स्मारकासाठी आणखी ३६२.०४ चौरस मीटर जागा केरलिया महिला समाजाकडून मिळाली आहे. तत्पूर्वी, पालिका सुधार समितीच्या ६ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीत याच प्रस्तावाला सर्वपक्षीयांकडून मंजूरी देण्यात आली होती. त्यामुळे आता या स्मारकाच्या कामास वेग मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. काही दिवसांत आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे मग स्मारकासाठी वाढीव जागेबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात अडचण येण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने, प्राणप्रिय असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या वाढीव जागेबाबतचा प्रस्ताव बुधवारी तातडीची सभा बोलावून त्यात विनाचर्चा मंजूर करून घेतला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी उभारण्याचे सत्ताधारी शिवसेनेचे विशेषतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रखर इच्छा असल्याने सदर प्रस्ताव मंजूर झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असावा.

विशेष म्हणजे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, सदर विषय कोणत्याही परिस्थितीत मंजूर करण्यासाठी अगोदरच फिलिडिंग लावली होती. मुंबई महानगरपालिका झोपडीवासीयांना बेघर करीत असून जमीनमालकांचा फायदा करून देत असल्याचा आरोप काल भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत केला. केंद्र आणि राज्याने २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षित केले आहे. पंतप्रधान सन २०२२ पर्यंत सर्वना हक्काचे घर देण्याचे वाचन देत असताना. रास्ता रूंदीकरणाला आलेल्या २००० पर्यंतच्या झोपड्यांना सरकारने पर्यायी जागा देण्याचे धोरण ठरविलेले असताना पालिका मात्र बाधित असलेल्या १९७१ च्या पहिल्या मजल्यावरील झोपडी धारकांवर १९६२ चा पुरावा मागत कारवाईसाठी २४ तासाची नोटीस देत आहे. ही अन्यायकारक बाब आहे, असा हरकतीचा मुद्दा मांडला. यापूर्वी झोपडीवासीयांना १ टी डी आर दिला जात होता. तेव्हा ७५ टक्के राहत्या व्यक्तीला देऊन २५ टक्के जमीन मालकांना दिले जायचे. आता तर २ टी डी आर दिला जातो. मग खाली आणि वर राहणाऱ्या लोकांना आपण पर्यायी व्यवस्था करू शकतो यात पालिकेला कोणताही आर्थिक भुईड नाही. तरीही पालिका वर राहणाऱ्या रहिवाशांकडून १९६२ चा पुरावा मागत आहे. हे विपरीत असल्याचे प्रभाकर शिंदे म्हणाले. मालाड मार्गे रोडवरील रस्ता बाधित कुटुंबाला पालिकेने २४ तासांची नोटीस दिली आहे. १६ ऑगस्ट रोजी पालिकेने मालवणी पोलिसाकडे बंदोबस्त मागितला आहे. असे सांगून पालिकेने वरच्या घरावरील कारवाई थांबविण्याची मागणीही त्यांनी केली. प्रभाकर शिंदे यांच्या हरकतीच्या मुद्द्याला शिवसेनेच्या राजुल पटेल, भाजपचे कमलेश यादव आणि विद्यार्थी सिंह यांनी पाठिंबा दिला. व पालिका जमीनमालकांचा फायदा कसा होईल हे पाहत असल्याचा आरोप केला. या विषया संदर्भात अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले की, वरच्या झोपडीवासीयाला नोटीस देताना त्यांचे पुरावे पाहायला हवेत. असे सांगून प्रशासनाने आपले म्हणणे काय आहे ते सांगितले पाहिजे.

पालिका जमीन मालकांचा फायदा करून देत आहे

मुंबई महानगरपालिका झोपडीवासीयांना बेघर करीत असून जमीनमालकांचा फायदा करून देत असल्याचा आरोप काल भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत केला. केंद्र आणि राज्याने २०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षित केले आहे. पंतप्रधान सन २०२२ पर्यंत सर्वना हक्काचे घर देण्याचे वाचन देत असताना. रास्ता रूंदीकरणाला आलेल्या २००० पर्यंतच्या झोपड्यांना सरकारने पर्यायी जागा देण्याचे धोरण ठरविलेले असताना पालिका मात्र बाधित असलेल्या १९७१ च्या पहिल्या मजल्यावरील झोपडी धारकांवर १९६२ चा पुरावा मागत कारवाईसाठी २४ तासाची नोटीस देत आहे. ही अन्यायकारक बाब आहे, असा हरकतीचा मुद्दा मांडला. यापूर्वी झोपडीवासीयांना १ टी डी आर दिला जात होता. तेव्हा ७५ टक्के राहत्या व्यक्तीला देऊन २५ टक्के जमीन मालकांना दिले जायचे. आता तर २ टी डी आर दिला जातो. मग खाली आणि वर राहणाऱ्या लोकांना आपण पर्यायी व्यवस्था करू शकतो यात पालिकेला कोणताही आर्थिक भुईड नाही. तरीही पालिका वर राहणाऱ्या रहिवाशांकडून १९६२ चा पुरावा मागत आहे. हे विपरीत असल्याचे प्रभाकर शिंदे म्हणाले. मालाड मार्गे रोडवरील रस्ता बाधित कुटुंबाला पालिकेने २४ तासांची नोटीस दिली आहे. १६ ऑगस्ट रोजी पालिकेने मालवणी पोलिसाकडे बंदोबस्त मागितला आहे. असे सांगून पालिकेने वरच्या घरावरील कारवाई थांबविण्याची मागणीही त्यांनी केली. प्रभाकर शिंदे यांच्या हरकतीच्या मुद्द्याला शिवसेनेच्या राजुल पटेल, भाजपचे कमलेश यादव आणि विद्यार्थी सिंह यांनी पाठिंबा दिला. व पालिका जमीनमालकांचा फायदा कसा होईल हे पाहत असल्याचा आरोप केला. या विषया संदर्भात अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले की, वरच्या झोपडीवासीयाला नोटीस देताना त्यांचे पुरावे पाहायला हवेत. असे सांगून प्रशासनाने आपले म्हणणे काय आहे ते सांगितले पाहिजे.

भाजपचा स्थायी समितीत आरोप खालच्या व वरच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना पर्यायी व्यवस्था देऊ शकतो आणि रस्ता रूंदीकरणामुळे काम एकदम सुलभ रितीने करू शकतो. असे असताना देखील फक्त धोरण तयार केलेले नसल्यामुळे लोकांना बेघर करून भूमालकांचा फायदा करण्याचे काम महापालिका अधिकारी करत आहेत. मी याची पूर्ण दखल घेतली असून आज सर्व स्थायी समिती सदस्यांना भेटून त्यांना निवेदन करण्यात आले. आयुक्तांच्या गैरहजेरीत त्यांच्या विभागाचे उपयुक्त रमेश पवार यांना निवेदन दिले तसेच मंत्रालयातही संबधित अधिकारी यांना पत्र दिले आहे. त्या कुटुंबाच्या पाठीशी मी आहे त्या झोपड्यावर कारवाई करू देणार नाही, असेही गोपाळ शेटी म्हणाले.

महाराष्ट्रातील तीन तुरुंग अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवा पदक

नवी दिल्ली - देशातील ४० तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील तीन अधिकार्यांचा यात समावेश आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त आज केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुधारात्मक सेवा पदकास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली आहे. तुंगासेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमांबद्दल सेवा पदक प्रदान करण्यात येतात. प्रतिष्ठीत सेवेसाठी देशातील तीन तुरुंग अधिकार्यांची निवड करण्यात आली असून, महाराष्ट्रातून सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार शकील शेख यांना हे मानाचे सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले आहे. याशिवाय, देशातील ३७ तुरुंग अधिकारी - कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील दोघा कर्मचाऱ्यांना समावेश आहे. भायखळा जिल्हा कारागृहाचे सिपाई जितेंद्र काटे आणि कल्याण जिल्हा कारागृहाचे सिपाई अशोक ठाकूर यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी अन् हेक्टरी ६० हजार मदत द्या!

काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी



मुंबई - राज्याच्या अनेक भागात पुरामुळे प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यापारी अन् नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पूरग्रस्तांना भरीव आर्थिक मदतीसह शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी ६० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने सहाद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ही मागणी करण्यात आली. राज्याच्या अनेक जिल्हांत पुराने थैमान घातले असताना दुसरीकडे मराठवाड्यात पाऊस नसल्याने दुष्काळाची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून दुष्काळी मदत जाहीर करावी, अशीही मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेड्डीवार, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राजत, आ. बसवराज पाटील, मुझफ्फर हुसेन, प्रदेश प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री नसीम खान, कृपाशंकर सिंह, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद

रणपिसे, आ. विरेंद्र जगताप, आ. हुस्नबागो खलिफे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस पृथ्वीराज साठे, बबलू देशमुख, प्रकाश पाटील, प्रकाश देवतळे, कमलताई व्यवहारे आदींचा समावेश असलेल्या या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमवेत राज्यातील परिस्थिती व दुष्काळाबाबत चर्चा केली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात आलेल्या भीषण महापुराला केंद्र सरकारने अद्याप एल-३ आपत्ती म्हणून जाहीर केले की नाही, याबाबत राज्य सरकारने स्पष्टता केलेली नाही. त्यामुळे केंद्राकडून राज्याला मदत मिळालेली नाही. तसेच अपेक्षेप्रमाणे मदतकार्य झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष या संकटकाळात पूर्णपणे सरकारसोबत राहून मदतकार्यात अग्रेसर राहिला असून, पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दिवसरात्र पूरग्रस्तांना मदत करत आहेत. पूनर्वसनाचा गंभीर प्रश्न अजूनही कायम आहे. तसेच दुसऱ्या बाजूला मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे.

क्षयमुक्त मुंबई योजना २०१९-२५ महापालिका राबविणार

मुंबई - केंद्र सरकारच्या क्षयमुक्त भारत घोषणेच्या धर्तीवर २०२५ पर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या द्वारे कृती आराखडा क्षयमुक्त मुंबई योजना २०१९-२५ केंद्रीय क्षयरोग विभाग, राज्य क्षयरोग विभाग व इतर सहकारी यांच्या सहकार्याने रोगप्रतिबंध व सर्व सुविधांचे बळकटीकरण करणे यावर भर देणार आहे. या योजनेत रुग्ण शोधणे, सर्व संशयित रुग्णांना प्रथम सिबोर्नट चाचणीचा लाभ देणे, लेटन्ट टी.बी.इन्फेक्शन रुग्ण शोधणे व उपचार देणे, वर्कब्लेस कार्य स्थळाची धोरणे आणि कार्यक्रम आखणे. कॉम्प्लेक्स क्लिनिकल केअर व अंतर रुग्णसेवा सक्षम करणे, क्षयरोग रुग्णालयसमूह शिवडीचे उन्नतीकरण व उत्कृष्टतेचे केंद्र बनविणे, क्षयरोग लस स्ट्रायल व क्षयरोग उपचारासाठी नवीन औषधांची ट्रायल घेणे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करून जन समुदायाचा कार्यक्रमामध्ये सहभाग वाढविणे या अशा उच्च उपाययोजना करण्याचे पालिकेने ठरविले असल्याचे महापौर

विश्वकर्मीय लोहार सेवा संघाचा गुणगौरव सत्कार समारंभ संपन्न

मुंबई - विश्वकर्मीय लोहार सेवा संघाचा गुणगौरव सत्कार समारंभ चुनाभट्टी पूर्व येथील चुनाभट्टी मनपा शाळेत आयोजित केला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रमुख पाहुणे या नात्याने मार्गदर्शन करत विद्यार्थी - विद्यार्थिनींना आवाहन केले की शिक्षण सोबत पारंपारिक कलेकडे लक्ष देत त्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करण्यासाठी परिश्रम करावे. सालाबादप्रमाणे या वर्षीही विश्वकर्मीय लोहार सेवा संघा तर्फे गुणगौरव सत्कार समारंभ चुनाभट्टी पूर्व येथील चुनाभट्टी मनपा शाळेत आयोजित केला होता. अनिल गलगली यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी - विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्याचशिवाय समाजातील विद्यार्थी - विद्यार्थिनीं ज्योनी अन्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष राजाराम काताळकर, उपाध्यक्ष रामचंद्र भुते, चिटणीस चंद्रशेखर काताळकर, खजिनदार अनिल शिरवणकर, सह चिटणीस राजेश मसुरकर, नितीन कुडतडकर, चंद्रशेखर काताळकर, सुरेश चरकरी, संजय कोलंबकर, समीर खान, अजीज खान उपस्थित होते.

एमटी एड्युकेशन लि. CIN: L80903MH2006PLC163888

जॉ. कार्यालय: २२०, २ रा मजला, 'फ्लाईंग कलर्स', पंडीत दीनदयाल उपाध्याय मार्ग, एल. बी. एस. कॉस रोड, मुलुंड (पश्चिम). मुंबई-४०००८०. वेबसाईट: www.mteducare.com | दूरध्वनी: ०२२ २५९३७०० / ८०० / ९०० | फॅक्स: ०२२ २५९३७०९९

३० जून, २०१९ रोजी संपलेल्या त्रैमासिकाकरिता स्वतंत्र आणि एकत्रित अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणपत्राचे विवरण

(रु. लाखात, ईपीएसचे आकडे वगळता)

| अ. क्र. | तपशील | स्वतंत्र | | एकत्रित | |
|--------------------|---|------------------------------------|------------------------------------|------------------------------------|------------------------------------|
| | | ३० जून २०१९ रोजी संपलेले त्रैमासिक | ३० जून २०१८ रोजी संपलेले त्रैमासिक | ३० जून २०१९ रोजी संपलेले त्रैमासिक | ३० जून २०१८ रोजी संपलेले त्रैमासिक |
| अलेखापरिहित | | | | | |
| १ | कार्यातून एकूण उत्पन्न | ५,००३.०४ | ५,३३६.६४ | ७,०७८.४९ | ७,४९८.५४ |
| २ | करपूर्व निव्वळ नफा | (३९.४६) | (७६६.९०) | ५३३.७४ | २५.६९ |
| ३ | करपश्चात निव्वळ नफा | (२५.३९) | (४८२.५७) | ४००.५४ | ८६.८४ |
| ४ | इतर सर्वसमावेशक उत्पन्न | ३.८२ | ९.६७ | ५.४४ | ९.७४ |
| ५ | कालवधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) | (२९.४६) | (४८०.९०) | ४०५.९८ | ८८.५८ |
| ६ | भरणा केलेले सम भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रति भाग) | ७,२२२.८९ | ७,७७८.५० | ७,२२२.८९ | ७,७७८.५० |
| ७ | प्रति भाग उत्पन्न (दर्शनी मूल्य रु. १० प्रति भाग) | (०.०४) | (०.६४) | ०.५५ | ०.९२ |
| | मूळ सौम्यीकृत | (०.०४) | (०.६४) | ०.५५ | ०.९२ |

टीप: १. वरील विवरण हे सेबी (सूचीबद्धता आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे कंपनीद्वारे दाखल करण्यात आलेल्या तपशीलवार अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा सारांश आहे. त्रैमासिकाकरिता अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचे विस्तृत प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाईट (www.bseindia.com) आणि www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.mteducare.com) वरही उपलब्ध आहे. २. हे निष्कर्ष कंपनीचे भारतीय लेखा प्रमाण नियम, २०१५ अन्वये सूचित INDAS ला अनुसरून बनविण्यात आले आहेत. ३. स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष लेखासमितीद्वारे पुनरावलोकित आणि शिफारस करण्यात आले आहेत आणि संचालक मंडळाद्वारे त्यांच्या १४ ऑगस्ट, २०१९ रोजी झालेल्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आले. ४. एप्रिल १, २०१९ पासून कंपनीने सुधारित पूर्ववर्ती दृष्टीकोन वापरत, INDAS 116, 'लिजेस' चा अंगिकार केला आहे. एप्रिल १, २०१९ रोजी, उर्वरित भाडेपट्टीच्या सध्याच्या किंमतीवर मोजलेली भाडेपट्टी दायित्वे आणि मालमत्ता (आरओयू) त्याच्या चालू टक्केवार वापरण्याच्या अधिकारास मान्यता देताना, एप्रिल १, २०१९ रोजी भाडेपट्टीच्या वाढीव कर्ज दराचा वापर कमी केला आहे.

एमटी एड्युकेशन लिमिटेड करिता सही/-
महेश आर. शेटी
पूर्णवैध संचालक
डीआयएन : ०१५२६९७५



भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार १५ ऑगस्ट २०१९ रोजी संपूर्ण देशासह रोहा शहरात उत्साहात करण्यात आला सकाळी ९.०५ वा. तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी रविंद्र बोंबले यांच्या हस्ते सर्व अधिकारी, कर्मचारी व बहुसंख्य रोहेकर नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले त्याच प्रमाणे रोहा अग्रणी नगरपरिषदेच्या डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाच्या प्रथम मध्ये नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, सर्व सभापती, नगरसेविका, नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक व शेकडो रोहेकरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. (छाया: नरेश कुशावाहा)

| श. क्र. | जाब देणाऱ्याचे नाव | जाब देणार क्र. | अर्ज दाखल दिनांक | दावा क्रमांक | दावा रक्कम रुपये | पुढील सुनावणी तारीख |
|---------|---|----------------|------------------|--------------|------------------|---------------------|
| १ | किशोरकुमार जे निकम शाहुसिंपी वी. हराले मे. भरत आँटो प्रो. भरत आर ठक्कर | १ | | | | |
| | | ३ | ०४.०६.१९ | १६७३/१९ | १,७०,९३१/- | ३०.०८.१९ |
| ४ | प्रो. भरत आर ठक्कर | ४ | | | | |
| २ | मधुकर डी. वरळीवर हरिराम सी. घरत अल्युआर आर. पासवान मे. भरत आँटो प्रो. भरत आर ठक्कर | १ | | | | |
| | | २ | ०४.०६.१९ | १६७४/१९ | १,५७,८३३/- | ३०.०८.१९ |
| ३ | नारायण एम मेश्राम अंतंत वी शिगवण विलास सी. मुंगुरवाडे मे. भरत आँटो प्रो. भरत आर ठक्कर | १ | | | | |
| | | २ | ०४.०६.१९ | १६७५/१९ | १,६४,७८८/- | ३०.०८.१९ |
| ४ | नाशिक जी. भगत सुरेश एस वहाण महोदय आर वजणरे मे. भरत आँटो प्रो. भरत आर ठक्कर | १ | | | | |
| | | २ | ०४.०६.१९ | १६७६/१९ | १,५७,३९५/- | ३०.०८.१९ |

ही नोटीस आज दिनांक ०९.०८.२०१९ रोजी माझी सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

सही/-
श्री. सुनिल बनसोडे
उपनिबंधक, सहकारी संस्था
मुंबई (परसेवा) दि ब्युहनुमई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई